



उल्हासनगर महानगरपालिका
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION

मालमत्ता कर विभाग
Head Office Ground Floor, Ulhasnagar 421-003 dist. Thane, Maharashtra

(मिळकत कर आकारणी विशेष नोटीस)

(महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम १२७, १२९, १५० (अ), २६७ (अ), ४५३, १३५(१)(अ) तसेच
अधिनियमाचे अनुसूची 'ब' चे प्रकरण ८ (कराधान नियम) मधील नियम १५ (२) व नियम २०(२) अन्वये)

आ.क्र. उमपा/कर-विभाग/यु-२/१४/ 263
प्रति,
ANIL CHANDERLAL NEBHANI

दि. 20/06/2023

मालमत्ता क्र. 14B1020115900 जुना मालमत्ता क्र. UPIC. 183

आपणास कळविण्यात येते की, युनिट क्र. 2 मधील वार्ड क्र. 14 येथील 14/1, BK NO-67, ROOM NO-18, NEAR SWAMI
CHANDAR CHOWK, ULHASNAGAR-1 या ठिकाणी बांधकामात बदल निदर्शनास आले असून त्याअनुषंगाने दि. 01/04/2023 To 31/03/2024 या
मुदतीत कर आकारणी करणेसाठी मालमत्तेचे वार्षिक करयोग्य मूल्य 55852 निश्चित केले आहे. सदर करयोग्य मूल्य व त्यानुसार कर नमुद केलेल्या

बांधकाम प्रकार	वापराचा प्रकार	चटई क्षेत्रफळ	करनिर्धारण वर्ष	करयोग्य मूल्य
RCC RCC RCC RCC OpenLand	Non-Resi Non-Resi Non-Resi Non-Resi Non-Resi	392.22 425.05 425.05 425.05 384.22	01/04/2022 01/04/2022 01/04/2022 01/04/2022 01/04/2022	12411 13450 13450 13450 3091
		2051.59		55852

अ. क्र.	करांचे प्रकार	कराचे दर	एकूण रक्कम
(१)	सर्व साधारण कर		
(२)	महानगरपालिका शिक्षण कर	28%	15639
(३)	मलप्रवाह कर	5%	2793
(४)	पथ कर	7%	3910
(५)	वृक्ष कर	8%	4468
(६)	पाणीपुरवठा लाभ कर	0.5%	279
(७)	मलप्रवाह सुविधा लाभ कर	5%	2793
(८)	शासकीय शिक्षण कर	3%	1676
(९)	शासकीय रोजगार हमी कर	Residential - 0% Non-Residential - 12%	6702
(१०)	मोठ्या निवासी जागेवरील कर	3%	1676
(११)	पाणी पट्टी (प्रति महिना)	NA	0
(१२)	विशेष साफ सफाई कर	NA	0
(१३)	अग्निशमन सेवा कर	10%	0
(१४)	उपयोगकर्ता शुल्क	2%	1117
(१५)	अनाधिकृत बांधकाम शास्ती		945
			56972
			98970

वरील कर आकारणी बाबतची तपशीलवार माहिती कार्यालयीन कामाचे दिवशी मुख्य कार्यालयातील कर वसुली विभागात मिळेल. तरी या
कर आकारणी संबंधी तुमची काही तक्रार असल्यास ती ही नोटीस मिळाल्यापासून २१ दिवसांचे आत उप-आयुक्त (कर), महानगरपालिका कार्यालय,
उल्हासनगर यांचेकडे योग्य त्या कारणास्तव व पुराव्यासह लेखी स्वरूपात दाखल करावी. मुदतीत हरकत न घेतल्यास वरील प्रमाणे निश्चित केलेले
करयोग्य मूल्य व कर आकारणी कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

तसेच जागेच्या मालकी हक्काबाबत वाद उपस्थित झाल्यास त्याचे निराकरण आपणांस करावे लागेल.

deepak wateran;

Deepak

उप-आयुक्त (कर)

अधिकृत बांधकामास कर आकारणी केल्यास अथवा कर भरल्याने बांधकाम अधिकृत होत नाही. कर आकारणी अथवा कर भरल्याने कोर्टातील
मकाजास व निकालांवर कार्यवाही करण्यास बाधा येणार नाही याची नोंद घ्यावी.)